

CHOWGULE STEAMSHIPS LIMITED

CIN-L63090GA1963PLC000002 Regd. Office : Chowgule House, Mormugao Harbour, Goa - 403803 India



CSL/SE-7/2021-22

2nd June, 2021

To, BSE Limited 1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code : 501833

Dear Sir,

Sub: Copy of Advertisement Published in Newspaper — Board Meeting Intimation

Pursuant to the Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed copies of advertisement published in The Free Press Journal and Navshakti, Times of India in English newspaper and Navprabha in Marathi Newspaper on 1st June, 2021.

You are requested to take the same on your record.

Thanking you,

Yours truly,

For CHOWGULE STEAMSHIPS LIMITED

DARSHAN KAREKAR COMPANY SECRETARY

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | TUESDAY | JUNE 1, 2021



determined and tendered to the concerned Landowners / Persons interested therein through this additional Public Notice, any failure on part of the collect the

hane-421302 &

Taluka Ulhasnagar, Dist, Thane,

Flat No 101, Laxmi Palace, Near Prabhat Area: 1273 Sq Ft (Super Built-up)

	Garden, Uhasnagar-421005 Guarantors: Mrs Maya Haresh Ramchandani Flat No 101, Laxmi Palace, Near Prabhat Garden, Ulhasnagar-421005	Encumbrance known to Bank: Nil	01042010				
0	Mr Baba Sao Kadam R/o Room No 1547, Modi Chawl, Opp. – Laxmi Bar, Airoli, Sector-1, Navi Mumbai - 400708 & M/s Goods Transport Labour Board for Greater Bombay "GURU KRUPA WAREHOUSE" Panvel – Mumbai Road, Rohijan,Post – Taloja, Taluka – Panvel, Raigad - 410210 Mr Sandeep Dagadu Mirukhe (Guarantor) S/o Mr Dagadu Tukaram Mirukhe H No – 384/102,Pawane Gaon, MIDC Pawane – 400710 & Village – Kusalewadi, Panumbre, Turf Warun, Shirala, Sangli, Maharashtra - 415405	Flat No 205, 2nd Floor, D-Wing, Shiv Shakti Co-Op. Housing Society Ltd., Riddhi Sidhi Nagar, Survey No 37, Hissa No ½,7,8, Haji Malang Road, Village – Adivali – Dhokali, Admeasuring 621 Sq Ft., Situated at Kalyan (E) – 421306, Ulhasnagar. Encumbrance known to Bank: Nil	Rs. 14.89 lakhs + unapplied interest and other charges there on from 19-10-2018	25-06-2021 14:00 Hrs to 18:00 Hrs	(1) Rs. 14.02 lakh (2) Rs. 01.41 lakh (3) Rs. 25,000.00	Physical Possession	14-06-2021 12:00 PM TO 02:00 PM
7	M/s. Roy Engineering Works Proprietor: Shri. Swaroop Singha Roy Guarantor: Smt. Polly Swarup Singha Roy	Commercial Land & Building at Gut No 251, Village – Budhavali, Taluka Wada, Dist – Palghar- 421312. Adm, 2300 Sq Mtr. Encumbrance known to Bank: Nil	Rs. 1.25 Cr + unapplied interest and other charges	14:00 Hrs to 18:00 Hrs	(1) Rs. 52.00 lakh (2) Rs. 05.20 lakh (3) Rs. 25,000.00	Physical Possession	17-06-2021 12:00 PM TO 02:00 PM
	W/o Swarup Singha Roy Residential address: Flat No 202, II Floor, B WingGokul Aangan (Building No 7) CHS Ltd Krishna Township , Ambadi Road Vasai Road (West), Dist: Palghar- 401202, Maharashtra	Plant & machinery of M/s Roy Engineering, at Gut No 251, Village – Budhavali, Taluka Wada, Dist – Palghar-421312 Encumbrance known to Bank: Nil	there on from 04-06-2018	14:00 Hrs to 18:00 Hrs	(1) Rs. 11.60 lakh (2) Rs. 01.16 lakh (3) Rs. 10,000.00	Physical Possession	17-06-2021 12:00 PM TO 02:00 PM
0	No 10, 1st Floor, Suilding No JA-FF, Survey No 37, Hissa No 2,3,4/1,4/2 & 5, Kopar Village, Talathi saja Kalher, Taluka – Bhiwandi, Disti – Thane, Maharashtra – 421302 & A-212, Pranik Chambers, 3rd Floor, Saki Vihar Road, Sakinaka Junction, Andheri East, Mumbai–400072 Directors & Guarantors: Mr Sandeep Kashinath Rade A-212, Pranik Chambers, 3rd Floor, Saki Vihar Road, Sakinaka Junction, Andheri East, Mumbai–400072 Mr Prakash Chambers, 3rd Floor, Saki Vihar Road, Sakinaka Junction, Andheri East, Mumbai–400072 Mr Prakash Chambers, 3rd Floor Saki Vihar Road, Sakinaka Junction, Andheri East, Mumbai–400072 Mr Panoj Parasmal Raka R/o - 14/55, 3rd Floor, Nutan Kailash Building, Plot No 55, Sion (East), Mumbai–400022 Mr Kedar Prasad Lathkar 401, Prathamesh Hills, Kolshet Road, Dhokli, Thane (West), Mumbai–400607	Gala No 10, 1st Floor , Building No J-4, Known as "Shri Arihant Commercial Complex", Survey No 37, Hissa No 2,3,4/1,4/2 & 5, Near S. S. Hospital, Reti Bunder Road,Kopar Village, Taluka – Bhiwandi, Distt – Thane, Maharashtra – 421302 Encumbrance known to Bank: Nil	+ unapplied interest and other charges there on from 01-01-2019	14:00 Hrs to 18:00 Hrs	(1) Rs. 31.00 lakh (2) Rs. 03.10 lakh (3) Rs. 25,000.00	Symbolic Possession	20-06-2021 12:00 PM TO 02:00 PM
	Ltd Mr Arvind S Matharu (Director) R/o – 131/A Purushottam Tower, off Gokhale Road, Prabhadevi, Bhavanishankar, Mumbai – 400028	Flat No A/6, Ground Floor, Venus CHS Ltd., Navriji Vakil Street, Nanachowk, C.T.S. No. 319(PT) & 320, Grant Road (West), Mumbai – 400007 Area: Built-up – 1504 Sq Ft Carpet – 1253 Sq Ft (as per agreement) Encumbrance known to Bank: Nil		25-06-2021 14:00 Hrs to 18:00 Hrs	1) Rs. 264.00 lakh (2) Rs. 26.40 lakh (3) Rs. 25,000.00	Physical Possession	19-06-2021 12:00 PM TO 02:00 PM
	Mr. Prafulla S Bhat & Mrs. Rupvati P Bhat Flat No 102 & 202, Tulsi Apartment, Khata No 5, Rest House Crescent Road, off Brigade Road, Bangalore – 560001 & Flat No 2305, 2306/ B Wing, Sky Flama, Dosti Flamingos, Tokersi Jivraj Road, Sewree, Parel Mumbai - 400015	Flat No 102, Ground Floor, Tulsi Apartment, Khata No 5, Rest House Crescent Road, off Brigade Road, Bangalore–560001 (Superbuiltarea–2450 Sq.ft.) Encumbrance known to Bank: Nil Flat No 202, First Floor, Tulsi Apartment, Khata No 5, Rest House Crescent Road, off Brigade Road, Bangalore –560001. (Super built area – 2450 Sq. ft.) Encumbrance known to Bank: Nil	Rs 4.92 Crores + unapplied interest and other charges there on from 20-07-2019.	15-07-2021 14:00 Hrs to 18:00 Hrs	1) Rs. 317.29 lakh (2) Rs. 31.73 lakh (3) Rs. 25,000.00 1) Rs. 317.29 lakh (2) Rs. 31.73 lakh (3) Rs. 25,000.00	Symbolic Possession	03-07-2021 12:00 pm To 04:00 pm
aut Da	r detailed terms and conditions of sale, please i horized officer on Tel No. 022-22625976. te: 31.05.2021 ace: Mumbai	refer to the link provided in https://www.bankofba	roda.in/e-auctic	on.htm and h	ttps://ibapi.in. Also, p		rs may contact the Sd/- uthorised Officer Bank of Baroda

there on from

01-04-2019

5. You are also put on Notice that, in terms of sub-Section 13 of Section 13 of the said Act, you shall not transfer by way of lease or assignment or sale or otherwise, the above mentioned secured assets charged to the Bank, without obtaining the written consent from the Bank.

said Act and under other applicable provisions of the said Act.

<u>ÁSPIRE</u>

6. It is needless to state here that, as per the provisions of Section 37 of the said Act, this Notice is issued without prejudice to the Bank's right to initiate / pursue such or other action or legal proceedings as deemed necessary under any other applicable provisions of law. For The Greater Bombay Co-operative Bank Sd/-

account and the amount shall be deemed to have been paid on expiry of this period of sixty days from the date of publication of this Notice. The Landowners / Persons interested therein are further called upon to

surrender or deliver the possession of the subject land to the Competent Authority (Land Acquisition), failing which the possession of subject land will be taken with police assistance on expiry of the period of 60 days Date: 24/05/2021

Competent Authority (Land Acquisition and Sub-Divisional Officer Vasai Division, Vasai

PUBLIC NOTICE

IN THE CITY CIVIL COURT

AT MUMBAI

Branch Office: Shop No-14, Ground Floor, Arcia Altis, Near Forties Hospital, Bail Bazar, Kalyan (West), Mumbai - 421306,Maharashtra **GUARDIAN PETITION** NO. 204 OF 2019 Contact No.: Mr Vikas Bankar - 9372705471 SMT. ADITI SAGAR GANDHI, Aged about 40 years, Indian inhabitant, occupation none, residing at Village Yelane, post Malkapur, Shahuwadi Kothapur, Maharashtra 415101 and also residing at Flat no.603, 6th floor, Chandradarshan CHS Ltd., R.K. Vaidya Road, Dadar (W), Mumbai-400028 ...Petitionei THE PETITION UNDER SECTION 8(2) OF THE HINDU MINORITY AND GUARDIANSHIP ACT, 1956 **READ WITH SECTION 29** OF THE GUARDIANS AND **WARDS ACT 1890** Notice is hereby given that being a natural guardian of **MISS.** PADMALAXMI SAGAR GANDHI (hereinafter referred to as the 'said minor') the Petitioner above named has filed the present Petition to obtain permission/ leave from the . Hon'ble Court to sell and dispose of the share of the said minor in respect of the Flat No. 603 admeasuring about 28.96 sq. mtrs situated on the 6th floor of the building known as Chandradarshan, R.K. Vaidya Road, Dadar(W). Mumbai- 400 028. Any party having objection thereto should inform to undersigned in writing before Hon'ble Judge Shri. Milind V. Kurtadikar Court Room No. 17 on 18.06.2021 with reasons justifying the same after which such objections, if any, be deemed to have been waived. Dated this 31st day of May, 2021. Given under my hand and seal of this Court. SEALER Sd/-Sd/-Add. Registrar, Authorised Officer ASPIRE HOME FINANCE CORPORATION LIMITED City Civil Court, Mumbai.

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of Aspire Home Finance Corporation Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, offers are invited by the undersigned in sealed covers for purchase of immovable property, as described hereunder, which is in the physical possession, on 'As is Where is Basis'. As is What is Basis' and What war is Thore is Basis'. Particulars of which are given below:

Aspire Home Finance Corporation Limited

Corporate Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi Mumbai-400025. Email :- info@ahfcl.com. CIN Number :- U65923MH2013PLC248741

Authorized Officer

Place: Vasa

Borrower(s) / Co-Borrower(s)/ Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable Property	Reserve Price (RP)	Earnest Money Deposit (EMD) (10% of RP) Rs. 40,000/- (Rupees Forty Thousand Only)	
(Loan Agreement No. LXKAL00215-160016300/ Kalyan Branch) MAHADEV RAMA GADEKAR (Borrower) POONAM MAHADEV GADEKAR (Co-Borrower)	08-02-2018 for Rs. 5,82,406/- (Rupees Five Lac Eighty Two Thousand Four Hundred Six Only)	Flat No 303, 3rd Floor Durga Apartment, S.No. 75/7/1, Kalher Village , Koliwada, Bhiwandi, Thane 421302 Maharashtra	Rs. 4,00,000/- (Rupees Four Lakh Only)		
(Loan Agreement No. LXKAL00115-160011779/ Kalyan Branch) SURAJ BALARAM JADHAV (Borrower) BALARAM GATLYA JADHAV (Co-Borrower)	23-12-2017 for Rs. 10,85,545/- (Rupees Ten Lac Eighty Five Thousand Five Hundred Forty Five Only)	Flat No.304,3rd Floor, Durga Apartment, S.No. 75/7/1, Khaler Village, Thane Maharashtra 421302	Rs. 4,00,000/- (Rupees Four Lakh Only)	Rs. 40,000/- (Rupees Forty Thousand Only)	

05-07-2021 within 11:00 AM at the Branch Office address mentioned herein above. Tenders that are not filled up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid on the EMD.

Date of Opening of the Bid/Offer (Auction Date) for Property is 05-07-2021at the above mentioned branch office address at 2:00 PM to 3:00 PM. The tender will be opened in the presence of the Authorised Officer. Date of Inspection of the Immovable Property is on 09-06-2021 between 11.30 AM to 04.00 PM.

Further interest will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and

incidental expenses, costs, etc., is due and payable till its realization. The notice is hereby given to the Borrower/s and Guarantor/s, to remain present personally at the time of sale and they 5. can bring the intending buyers/purchasers for purchasing the immovable property as described herein above, as pe the particulars of Terms and Conditions of Sale.

- The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to 6. pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to Aspire Home Finance Corporation Ltd., in full before the date of sale, auction is liable to be stopped
- The detail terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form. Tender forms are available at the above mentioned Branch office.

discretion to allow inter se bidding, if deemed necessary. The Property as mentioned will not be sold below Reserve Price. 8.

The Authorised Office is not bound to accept highest bid offer and the Authorised Officer has the absolute rights to accept or reject any or all offers of the bid at any point of time and also has the right to adjourn/postpone/cancel the 9.


auction sale or conduct re-auction without assigning any reason thereof. 10. AHFCL is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The Property shall be auctioned on 'As Is Where Is Basis'. 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis'.

11. The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculated a the time of closure of the loan.

12. The Demand Draft Should be made in favor of 'Aspire Home Finance Corporation Limited' Only

13. The same has been in published in our portal - https://motilaloswalhf.com/eauction-pdf For further details, contact the Authorised Officer, at the abovementioned Office address

Place : Maharashtra Date : 01.06.2021



NOTE Collect the full copy of Newspa for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM GODFREY TO ANTHONY MACKFLANE MISHAL AS PER AADHAR CARD NO: 9903 8469 3900. CL-221 I HAVE CHANGED MY NAME FROM SIMEEN AJAY ARORA TO SIMONE AJAY ARORA AS PER DOCUMENTS. CL-514 I HAVE CHANGED MY NAME FROM AFTAB TO AFTAB MOHD YUSUF SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-514 I HAVE CHANGED MY NAME FROM SIRA AHMED NASIRUDDIN KHAN TO SIRA AHMED NASRUDDIN KHAN AS PER DOCUMENTS. CL-514 E I HAVE CHANGED MY NAME FROM UMAR FEROZ QURESHI TO UMAR FIROJ QURESHI AS PER DOCUMENTS. CL-514 C

I HAVE CHANGED MY NAME FROM AMAAN HUSAIN KHALIL SIDDIQUI TO AMAAN HUSAIN KHALIL SIDDIQUE AS PER AFFIDAVIT. CL-514 D I HAVE CHANGED MY NAME FROM MOMIN MUSTAFEEN AHMAD IMRAN AHMAD TO MUSTAFIN IMRAN AHMAD MOMIN AS PER AFFIDAVIT. CL-590 I HAVE CHANGED MY NAME FROM SUJEET SAHEBRAJ TO SUJITKUMAR SAHEBRAJ JAISWAR AS PER AFFIDAVIT. CL-590 A HAVE CHANGED MY NAME FROM LAMBA NARENDRA JASWANT SINGH TO NARENDRA SINGH LAMBA. AS PER DOCUMENTS CL-70 HAVE CHANGED MY NAME FROM ANC

PUTHENPARAMBU MATHEW TO ANCY ROSH AS PER DOCUMENTS. CL-850

सदर मिळकत खरेदी केली होती. सौ. शारदाबेन सी. पटेल आणि सौ. शीतल के. पटेल यांन दिनांक २३/०३/२०११ रोजीच्या हस्तांतराच्या नोंदणीकृत विलेखा अन्वये मे. मनिषा रबर एंटरप्रायझेस यांच्याकडून सदर मिळकत खरेदी केली होती

मे. ओरिएंटल इलेक्टोमेड्स प्रा. लि. आणि श्री अमतलाल पी. शाह आणि मनिबेन व्ही. शाह यांच्यामधील निष्पादित दिनांक १०/०८/१९८८ रोजीचा मूळ करार हा गहाळ झाला आहे आणि शोधुन सापडण्यासारखा नाही. कोर्णत्याही व्यक्ती/क्तीं यांना सदर मिळकतीच्य संदर्भामध्ये कोणताही दावा किंवा हक जसे की, वाटप, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार गरवाना, भेट, ताबा, वारसा, उत्तराधिकारी शेअर किंवा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना कार्यालय क्र. ३, १ला मजला, सुप्रिया हाईट्स, पी.के. रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०० ०८० येथे त्याच्या/तिच्या/त्यांच्या तसे दावे जर असल्यास त्याच्या सर्व पूरक कागदपत्राच्या प्रमाणित सत्य प्रतींसह य

प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास तशा व्यक्तींचे दावे जर असल्यास ते त्यागित परित्यागित समजण्यात येतील आणि बंधनकारक असणार नाहीत सही/-

विवेक डी. रवानी (वकील) ठिकाण: मुंबई दिनांक : ०१.०६.२०२१

PUBLIC NOTICE

My clients, Mr. Umakant Gaurikumar Kulkarni and Mrs. Chitkala Umakan Kulkarni are in the process of purchasing and acquiring Flat No. 902, 9th Floor, Lodha Grandeur Co

<u>जाहीर नोटीस</u> सर्व तमाम जनतेस कळविणेत येते कि, जिल्हा व तुकडी पालघर, पोट तुकडी व तालुका वसई, गांव मौजे कशिदकोप येथील खालील वर्णनाची मिळकतः स.नं.६/२/१, क्षेत्र ०-१६-७०+०-००-२०, आकार ०.८४, स.नं. १०/२/२, क्षेत्र ०-१२-६० आकार १.००,स.नं.११/२/अ, क्षेत्र ०-४०-०० आकार २.०९, स.नं.४५/४ क्षेत्र ०-२८-६०+०-०९ ५०, आकार ३.८७, स.नं.४६/१/अ, क्षेत्र ०-९०-००+०-०४-८०, आकार ११.८४, स.नं.४८/२, क्षेत्र ०-२४-३५ आकार २.८२, स.नं.४९, क्षेत्र ०-६४-५०, आकार ९.१९,स.नं.५०/१/१, क्षेत्र ०-४९-८०+०-०१-५०, आका ७.४४.स.नं.५०/३. क्षेत्र ०-१३-७०+०-००-७०. आकार १.८१.स.नं.६९/१. क्षेत्र ०-१५-०० आकार १.८५ स.नं.७१, क्षेत्र १-२५-७०+०-०६-१०, आकार १९.८१, स.नं.१६२/१२/२, क्षेत्र ०-०१-५०, आकार ०.०३ स.नं.१६२/२०, क्षेत्र ०-२२-३०+०-०१-००, आकार ०.४१, स.नं.१६२/२१, क्षेत्र ०-७८-९०+०-०३-०५ आकार १.५१,स.नं.१/६, क्षेत्र ०-११-२०+०-०३-००, आकार ०.५०, स.नं. १०/३, क्षेत्र ०-५४-६०+०-०५ १०, आकार २.६३, स.नं.१०/५, क्षेत्र ०-१०-१०, आकार ०.४४, स.नं.४६/१/बी, क्षेत्र ०-०३-८०+०-०१-८० आकार ०.५३, स.नं.४६/०३, क्षेत्र ०-५९-९०+०-०२-००, आकार ७.७५, स.नं.४७, क्षेत्र ०-५२-४०+०-०४ ००, आकार ४.३१, स.नं.६६/२, क्षेत्र ०-०९-१०, आकार ०.९४, स.नं.७०/२, क्षेत्र ०-२१-७०, आकार ३.३७ स.नं.७०/३/१, क्षेत्र ०-४४-९०, आकार ६.३६, स.नं.७२/४, क्षेत्र ०-२०-२०+०-०१-००, आकार १.००, स.नं ७२/७. क्षेत्र ०-१८-२०+०-०४-६०. आकार ०.८०. स.नं. १६२/ १. क्षेत्र ०-३७-४०. आकार ०.६८. स.न १६२/४, क्षेत्र ०-०९-१०, आकार ०.१७, स.नं.१६२/६, क्षेत्र ०-१६-२०, आकार ०.२७, स.नं.१६२/१८, क्षेत्र ० १९-२०, आकार ०.३६, स.नं.१६२/१९, क्षेत्र ०-१२-१०, आकार ०.२२, स.नं.५१/३/२, क्षेत्र ०-४२-८०+० ०१-१०, आकार ६.५३, स.नं.१९६, क्षेत्र ०-३०-००, आकार ६.३५, स.नं.१९६/१, क्षेत्र ०-४६-७०, आक ६.३५, स.नं.१०/१, क्षेत्र ०-२६-०३, आकार २.१२, स.नं.५१/३/१, क्षेत्र ०-४२-८०+०-०१-१०, आक ६.५३, स.नं.१६२/१०, क्षेत्र ०-१२-१०+०-०१-१०, आकार ०.२२, स.नं.१०/२/१, क्षेत्र ०-१२-६०, आका १.००, स.नं.१६२/१२/१, क्षेत्र ०-०१-५०, आकार ०.०३, स.नं.१६२/७, क्षेत्र ०-१७-२०, आकार ०.३१, ह्य मिळकती (ज्यांस संक्षिप्ततेसाठी ''सदर मिळकत " म्हणून संबोधणेत यांवी) आमचे अशिल श्री. अब्दुल रहीम खान, रा. ए ९०४, अस्मीता एस्कॉन, मुझफ्फर हुसेन बंगल्याजवळ, मीरारोड, ता. व जि. ठाणे हयांचे प्रतयक्ष कब्जेवहिवाटीत आहे. व वर्णन केलेली मिळकत ही श्री. सतिश रघुनाथ पाटील व श्री. आसिफ कमालुद्दीन, रा. कुर्ला (पुर्व) मुंबई हयांनी निरनिरात खरेदीखताने विकत घेतली असुन वर वर्णन केलेले मिळकतीपैकी २.५ (अडीच) एकर जमीन श्री. आसिफ कमालुद्दी हयांनी विकत घेतली आहे व बाकी जमीन श्री. सतिश रघुनाथ पाटील हयांचे नांवे आहे मात्र सदर संपुर्ण मिळकत आजबाजची मिळकत आमचे अशिलांचे प्रत्यक्ष कब्जेवहीवाटीत असन त्या संपर्ण मिळकतीचे सभोवताली कंपण आहे. व वर्णन केलेले मिळकतीबाबत आमचे अशिल श्री. अब्दुल रहीम खान व श्री. सतिश रघुनाथ पाटील व श्री. आसिफ कमालुद्दी हयांचेमध्ये ता.३.११.२०१८ रोजी समजोताकरार झाला आहे व त्या समजोतांकराराचे शर्तीनुसार वर वर्णन केलेली मिलकत (जी आमचे अश्रिलांचे कब्जांत व वहीवाटीत आहे) व आमचे अश्रिलांची अन्य मिलकत हुया संपूर्ण मिलकती जेव्ह ३रे इसमांना विक्री करावयाची असेल तर तो व्यवहार आमर्च अशिल व श्री. सतिश रघुनाथ पाटील हयांनों कराव्याचा असुन त्या विक्रीचे व्यवहारातुन येणारे रक्कमेतुन २२ एकर जमीनीची विक्री किंमत (ज्यामध्ये श्री.आसिफ कमालुद्दीन हयांचे नॉव असलेले जमीनीचा समावेश आहे)श्री. सतिश रघुनाथ पाटील हयांनी घ्यावयाची आहे व सदर २२ एकर जमीन वगळता जी जमीन शिल्लक राहिल ती श्री.सतिश रघनाथ पाटील व श्री. आसिफ कमालद्दीन हयांनी आमचे अशिल श्री. अब्दल रहीग खान सांगतील त्यांचे नांवे करावयाची आहे व सदर समजोताकराराचे शर्तीनुसार संपूर्ण मिळकतीचा विक्रीचा व्यवहा आमचे अशिलांचा असुन संपुर्ण मिळकतीचा व्यवहार जरी श्री. सतिश रघुनाथ पाँटील हयांना अन्य इसमांबरोबर करावया

असेल तर तो ग्राहक आमचे अशिलांकडे आणुन आमचे अशिलांमार्फत पुरा करावयाचा आहे. सदरकामी श्री. सतिश रघुना पाटील व इतर हयांनी ता ३ ११ २०१८ रोजीचे कराराचे शर्तीचा भंग केला असन काही मिळकती श्री जमील एहम

बेहलील रा. सांताक्नुज, मुंबई -५५) व श्री. उस्मान सलीम लकडावाला,रा. जे. जे. मार्ग, मुंबई - ०३, हयांना विकल्य अहेत. मात्र त्या संपूर्ण जमीनीचा कब्जा व वहिवाट आमचे अशिलांचे आहे व त्यामुळे आमचे अशिलांनी १) श्री. सतीश रघुनाथ पाटील २) श्री. जमील एहमद बेहलील ३) श्री. उस्मान सलीम लकडावाला ४) श्री. आसिफ कमालुद्दीन हयांचे ध्द वसई येथील में सिकील जज्ज (एस. डी) हयांचे कोर्टात स्पें म. नं. १९२/२०१९ हा दावा दिला आहे व प्रकर

नों. कार्यालय: १४-बी, वत्स हाऊस, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०२३.

प्रशासकीय कार्यालय: ५०१, सेंट्रल प्लाझा, ५ वा मजला, १६६, सी.एस.टी. रोड, कलिना, सांताक्रुझ (पू.), मुंबई-४०० ०९८ दू.क्र.: २६६५६०७७/२६६५६०७८ फॅक्स: २६६५६०७९ ई-मेल: ho@modelbank.ir

मागणी सूचना

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) ला अनुसरून)

मॉडेल को– ऑप. बँक लि. यांनी खालील कर्जदारांना कर्जे मंजूर केली जी बँकेच्या नावात समन्यायी/कायदेशीर गहाण/नोंदणीकृत गहाण बनवून सुरक्षित केली. संबंधित कर्जांची परतफेड अनियमितपणे होत असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वानुसार कर्ज खात्यांचे वर्गीकरण एनपीए असे केले आहे.

म्हणून मॉडेल को – ऑप. बँक लि. ने सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये तिच्या अधिकारांना आवाहन करून कर्जदार आणि जामीनदार यांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ नुसार त्यांना जारी केलेल्या तारखेपासून ६० दिवसांत संबंधित एकूण थकबाकीची परतफेड करण्यास सांगितले. बँकेला पुरविण्यात आलेल्या पत्त्यावर सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये कर्जदार आणि जामीनदार यांना जारी केलेल्या आरपीएडी मार्फतच्या सूचना ''घेतल्या नाहीत/सोडून गेले/अपूर्ण पत्ता'' अशा कारणांनी न पोचता परत करण्यात आल्या. अशाप्रकारे, कर्जदार आणि जामीनदारांनी सूचनेच्या प्राप्तीची पोच दिलेली नाही

करण्यात	हरण्यात आल्या. अशाप्रकार, कजदार आणि जामानदाराना सूचनच्या प्राप्ताचा पांच दिलला नाहा.								
अनु.	कर्जदारांचे नाव, खाते क्र.	हमीदारांचे नाव	तारण मत्तांचे वर्णन	मागणी सूचनेनुसार	मागणी				
क्र.	आणि शाखा			थकाबी रक्कम	सूचनेची तारख				
				आणि एनपीए	6				
				तारिख					
१.	मे. मारु सेल्स	१. श्री. कांतिलाल के.	ए) स्टॉक्स आणि बुक डेप्थचे जंगमगहाण	रु. २५,०३,७६०/-	३०.०४.२०२१				
	प्रोप्रा. श्रीम. जयश्री शैलेश मारु	चारानिया	बी) श्री. पालजीभाई लाखा मारु यांच्या मालकीचे फ्लॅट क्र. १०१,						
	१३०१/०१, ३००२/०५ आणि	२. श्री. वेंकटेश महादेव नाईक	प्लॉट क्र. १७४, न्यु ओमकार सीएचएस लि., पी.पी.मार्ग,	१९.०३.२०२१					
	३००२/०६	३. श्री. शैलेश पालजी मारु	चाणाक्य चौक, विराट नगर, विरार (पश्चिम), पालघ्घर-						
	विरार शाखा	४. श्री. पालजीभाई लाखा मारु	४०१३०३ चे समतुल्य गहाण.						
	श्री. कुलदीप कुमार गोविंद	१. श्री. रोहित संभाजी सुर्वे	श्री. कुलदीप कुमार गोविंद देशपांडे आणि सौ. रुपाश्री कुलदीप	रु. २३,६६,०५९/-	३०.०४.२०२१				
	देशपांडे आणि सौ. रुपाश्री	२. श्री. शिरिश अरुण देशपांडे	कुमार देशपांडे यांच्या मालकीचे युनिट क्र. २१२, २ रा मजला,						
	कुलदीप कुमार देशपांडे		इमारत क्र. डी-८, भूमी वर्ल्ड इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र.	१२.०३.२०२१					
	३००२/४०६		७२/२/ए, मुंबई नाशिक रोड, गाव पिंपलास, तलाठी साजा वेहेले,						
	मुलुंड शाखा		तालूका भिवंडी, जि. ठाणे – ४२१ ३०२ चे समतुल्य गहाण.						
३.	श्री. दीपक बाबरुवान गिरी आणि	१. श्री. संसार कार्टर सिंग	श्री. दीपक बाबरुवान गिरी यांच्या मालकीचे युनिट क्र. ४,	रु.२८,४१,७५९/-	३०.०४.२०२१				
	श्री. धिरज बाबरुवान गिरी	२. श्री. सुरज साहिबसिंग	तळमजला, आरसीसी इमारत क्र. बी, हार्मोनी इंडस्ट्रीयल इस्टेट,						
	३००२/०७	धतवालीया	सर्व्हे क्र. ४३/३,४४/१/१, गाव पिंपळगाव, तालूका भिवंडी,	३०.०३.२०२१					
	भिवंडी शाखा	३. श्रीम. पूनम दीपक गिरी	जि. ठाणे चे समतुल्य गहाण						

वरील कर्जदार आणि हमीदार यांना कलम १३(२) अन्वयेच्या सूचनेच्या जारी केल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत प्रयोज्य असलेल्या पुढील व्याजासह मागणी सूचनेप्रमाणे त्यांच्या संबंधित उर्वारेत थकबाकीची परतफेड करण्याचा सल्ला देण्यात येतो. कस्र केल्यास सिक्यूरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ तसेच त्यांच्याशी संलग्न रुल्सच्या तरतटींनसार बँकेच्या थेकबाकीच्या वसुलीकरिता ६० दिवसांच्या मुदतीनंतर पढील पावले उचलण्यात येतील

जाहीर सूचना

कृपया सूचना घ्यावी की, **१) श्री. राकेश** भगवानदास अलवाणी, २) सौ. साजु राधाकिशन असराणी आणि ३) श्री. प्रकाश विजय नारंग हे याखालील परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेली मिळकत (यानंतर सदर मिळकत असा उल्लेख) माझ्या अशीलांना विक्रीसाठी इच्छुक आहेत, सदर मिळकत मळतः श्री. जयराम श्रावरदास **असराणी** यांच्याशी संबंधित होती ज्यांचे ५.११.२०१० रोजीस निधन झाले आणि त्यांच्या अंतिम इच्छापत्र च्या त्यांचे कायदेशीः वारस आणि लाभार्थी द्वारे सन्मानिय उच्च न्यायालयामध्ये प्रशासकीय खटला क. ३८४ सन २०१७ मध्ये दिनांक २७ फेब्रुवारी, २०२१ रोजीच्या अटी संमती अटींच्या अन्वये सदर मिळकतीची विकी खालील प्रमाणामध्ये शेअर केले जाईल:

१) श्री. राकेश भगवानदास अलवाणी: ५०% २) सौ. साजु राधाकिशन असराणी: २५% अी. प्रकाश विजय नारंग: २५%

कोणत्याही व्यक्तीला सदर मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणतेही दावे किंवा हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी त्यांचे दावे आणि किंवा आक्षेप लिखित त्यावरील परक कागदोपत्री पराव्यासह (आणि अन्यथा नोही) या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसर केल्यास, दावे जर असल्यास, ते त्यागित समजले जातील आणि माझ्या अशीलांवर बंधनकारक असणा नाहीत

मिळकतीचे परिशिष्ट

मुंबई उपनगराच्या मुंबई शहराचा नोंदणीकृत जिल्हा आणि मुंबई उपजिल्ह्याचा उप-जिल्ह्यामधील लिंकिंग रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०००५४ येथे वसलेल्या आणि असलेल्या गाव बांद्रा, तालुका अंधेरीच्या प्लॉट क्र. ६४-बी आणि सी.टी.एस. क्र जी/५६७ येथे स्थित **सांताक्रुझ सरयु** प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. **च्या सरयु** अशा ज्ञात बिल्डिंगीमधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०१, मोजमापित ११७८ चौ.फूट चटई क्षेत्र संलग्नित १०९.४३ चौ. मीटर्स चटई क्षेत्र च्यासह बंद गॅरेज क्र. १ च्यासह सांताक्रुझ सरयु प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या दिनांक १ डिसेंबर, १९७९ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र १३ अंतर्गत विभिन्न क्र. ६१ ते ६५ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रू. ५०/- च्या दर्शर्न किंमतीचे ५(पाच) पूर्ण भरणा शेअर्स. सही/-मनोज के. भाटिया, वकील

भाटिया लॉ असोसिएट्स ५०५-ए विंग, रूस्तमजी संगम, ५वा मजला, एस.व्ही. रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मंबई ४०००५४. लॅण्डमार्क कोटक महिंद्रा बॅक वर आणि विजय सेल्स समोर. द्र. क्र.: ०२२-२६१०४४४७/४४४८ ठिकाण: मुंबई दिनांकः ०१ जून, २०२१

operative Housing Society Ltd. Sayani Road, Opp. S.T. Bus Depot, Prabhadevi, Mumbai 400 028 which building is on Final Plot No. 587 and 588 of Town Planning Scheme No. IV, Mahim Division, also bearing the Cadestral Survey No. 1132 and 1349 of Lower Parel Division, Mumbai and the Shares of the said Society, and in the process of investigating the title, it is represented that, the original document of the Agreement for sale dated 27th September, 2007 between Ms. Lodha Developers Pvt. Ltd., and Mr. Rai Kumar Shah and Ms Amita Shah (through their Constituted Attorney Mr. Bihari Lal Shah)to sell the said flat which is registered at serial No. 7922 of 2007 by Sub-Registrar of Assurances a Mumbai - 2 AND Original Index2 of The Gift Deed dated 9th May 2016, aifting the premises by Ms. Sangeeta Shah and Mr. Ratan Kumar Shah to Mr. Parag Shah registered at seria No. 4431 of 2016 by Sub-Registrar of assurances at Mumbai-2 have beer lost and misplaced and not traceable after the reasonable search and further represented that, the said fla has not been mortgaged or encumbered in any manner THEREFORE THIS PUBLIC NOTICE IS GIVEN that, in case any person or institution or bank is in custody of the above referred document/s and/or has any right, title, claim, share, interest, in respect of the above referred flat; then the same shall be communicated to the undersigned, within the period of seven days from the publication of this NOTICE, failing which it shall be presumed that, no person has the said document/s in the Lawful custody of the said document and/or no person has any right, title, claim, share, interest, lien in respect of the said property and 'my clients' shall proceed to purchase the said flat and the shares, in that presumption, which please note.Mumbai Dated this 01st June, 2021 Sd / SAMEER TENDULKAR M.com.,LL.M.,DTM,ADR Advocate Flat No. 9 & 10, Om Siddhivinayak CHSL, Dilip Gupte Road, Mahim (West), Mumbai 400 016 9820190019 & 9869260269

advocatetendulkar@gmail.com

न्यायप्रविष्ठ आहे. तरी सर्व इसमांना हया जाहीर नोटीसीने कळविणेत येते कि, वर वर्णन केलेले मिळकतीबाबत कोणार्ह
इसमांबरोबर आमचे अशिलांचे लेखी संमत्तीशिवाय कोणताही व्यवहार करू नये व तसा व्यवहार आमचे अशिलांचे लेख
संमत्तीशिवाय केला तर तो आमचे अशिलांवर बंधनकारक रहाणार नाही.
· · · · · · · · · · · · · · · · · · ·

सहा/ अँड. श्री ए. ए.पाटील पत्ताःसी/९. सराम कॉम्पलेक्स. रमेदीआळी. आझाद रोड. वसई . ता. वसई. जि

, , ,							
GREATER BANK	स्ट्रेस्ड अकाऊंटस डिपार्टमेंट : जीवीसीवी हाऊस, ८९, १ला मजला, मुलेरवर, मुंबई−४०० ००२. द्र: ९१+२२-६१२८५७०० /६१२ ८५७१३/ ६१२ ८५७९२ फॅक्स: ९१-२२-६१२८५७१४ /www.greaterbank.com						
सं. क्र. जीबीसीबी/आरईसी/एसएडी/आरज	ी/७३४०/२०२१ दिनांकः २६.०४.२०२१						
१. श्री. श्रीकांत पुंडलीक भामरे (मुख्य कर्जद	(गर)						
२. सौ. आशा श्रीकांत भामरे (सह-कर्जदार)	1						
फ्लॅट क्र ४०२, ४ था मला, कृष्णा रेसिडन्सी, बी विंग, इमारत क्र. २, गाव निळजे, कल्याण शिळ रोड,							
डोंबिवली (पूर्व) ४२१२०४.							
३. श्री. दिनेश अशोक पाटील(हमीदार)							
फ्लॅट क्र. ६, जे विंग, चंद्रेश ओसिस, लोढा हेव	व्हन, कल्याण शिळ रोड, निळजे, डोंबिवली (पूर्व)						
४२१३०१							
महाशय,							
विषय : तुमचे गृहलक्ष्मी गृह कर्ज ग्रेटर बॉम्बे को-ऑप बॅंक लि., घाटकोपर शाखेतील खाते							
क्र. ३०२०६८४५७५९							
सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ	फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ						

सिक्या सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) (ह्यानंतर उल्लेख ''सदर ॲक्ट'') च्या कलम १३(२) अन्वये तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीसाठी सूचना

, बँकेने तम्हाला गह कर्ज सुविधा दिली, बँकेने मंजर केलेले सदर वित्तीय सहाय्य खार्ल दर्शवल्याप्रमाणे ह्या कर्जांसाठी गृहनिर्माणाच्या माध्यमातून प्रथम भार म्हणून बँकेच्या नावात तुम्ही केलेल्या विविध तारण करारांतर्गत स्थावर तारणांनी रितसर सुरक्षित केले होते.

		-
सुविधा	रक्कम (रु.)	बँकेकडे भारग्रस्त मिळकत/तारणाचे तपशील
गृहलक्ष्मी गृह कर्ज	१६,१५,०००	फ्लॅट क्र. ४०२, ४ था मजला, कृष्णा रेसिडन्सी, बी विंग, इमारत क्र. २, गाव निळजे, कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पूर्व) ४२१२०४ मोज. २५० चौ.फू. चटई क्षेत्र
· · · · · · · · · · · · · · · · · · ·	~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~	

आमच्या बँकेच्या नावांत तुम्ही केलेल्या करार/दुस्तावेजांतर्गत अशारितीने आम्ही तारणी धनक आहोत.

. असे निदर्शनास आले आहे की, वरील पत सुविधा/वित्तीय सहाय्याने चलनवलन आणि वर्तन अनियमित झाले आहे आणि ते लक्षांत घेता, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मत्ता वर्गीकरण संबंधातील मार्गदर्शक तत्त्वे किंवा निर्देशांनुसार वरील तारण कर्जाच्या संबंधातील तुमच्या खात्याचे वर्गीकरण बँकेने ''नॉन परफॉर्मिंग ॲसेटस'' असे केले.

३. उपरोक्त गह कर्ज सविधा/वित्तीय सहाय्य अंतर्गत बँकेकडे २६.०४.२०२१ रोजीस तमचे दायित्व रु. १६,७८,६७९.००[°]व त्यावरील द.सा. ८.५०% दराने व्याज आणि अन्य आकार तुमच्याकडन अजनही येणे प्रलंबित आहे.

सुविधा	खाते क्रमांक	मुख्य	व्याज	एकूण थकबाकी
गृहलक्ष्मी गृह कर्ज	३०२०६८४५७५९	१५,१९,५९८.००	१,५९,०८१.००	१६,७८,६७९.००
एकूण		84,88,482.00	9,49,029.00	१६,७८,६७९.००

४. म्हणून बँक याद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये ही सूचना जारी करून तुम्हाला सद ॲक्टच्या कलम ३४ अंतर्गतच्या तरतुदींनुसार कोणत्याही न्यायालयाकडून कोणत्याही व्यादेश असला तरीही ह्या सूचनेच्या तारखेपासून साठ दिवसांत येथे वर वर्णन केलेले बँक प्रती असलेले तुमचे संपूर्ण दायित्व त्यावरील तुम्ही प्रदाने करण्याच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत पुढील व्याजासह चुकर्ते करण्यास सांगण्यात येते, कसूर केल्यास, तारणी धनको ह्या नात्याने बँक सदर ॲक्टच्या कलम १३च्या पोट-कलम ४ अंतर्गत त्यांना प्राप्त असलेले आणि सदर ॲक्टच्या अन्य प्रयोज्य तरतुर्दीन्वये असलेले कोणतेही किंवा सर्व अधिकार वापरेल.

. तुम्हाला ही सूचना देखील देण्यांत येते की, सदर ॲक्टच्या कलम १३च्या पोट-कलम १३ च्या बाबतीत तम्ही बँकेकडन लेखी संमती मिळवल्या खेरीज बँकेकडे भारग्रस्त असलेल्या वरील तारण मत्तांचे भाडेपट्टा किंवा अभिहस्तांकन किवा विक्री द्वारे हस्तांतरण करणार नाहीत.

. येथे हे सांगण्याची आवश्यकता नाही की, सदर ॲक्टच कलम ३७ च्या तरतुर्दीनुसार ही सूचना कायद्याच्या अन्य कोणत्याही प्रयोज्य तरतुदींन्वये आवश्यक असल्यास अन्य कारवाई किंवा कायदेशी प्रक्रिया सुरु करण्याच्या/चालू ठेवण्याच्या बँकेला अधिकारांना बाधा येऊ न देता देण्यांत येईल.

> दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक साठी सही/-प्राधिकृत अधिकारी

		/ >	0 0			C (<u>, , , , , , , , , , , , , , , , , , , </u>	
तुम्हाला ही सुद्धा सुचना देण्यात येते की	ित्याल अवरच्या कला।	93/931 337	र तारा चराल पर	र तागणाचाश्चर चरा	पुर्ण मध्यसमाना टक	ाजाणा कर शकत -	ारा किंवा विका	भारतरास
ાન્દાલા દા લુદ્ધા લુખના હગ્યાલ બલ જ	।, परारा जपटण्या करान	24/24/24/	<u>र प्</u> ला अराल लज	t (iite) न (i न प्ल अल	ल्प भूषाभगराभा लक	गणनाथ अगर राजगा ग		TISTERN
•								
हस्तांतर करु शकत नाही.								

दिनांक: ३१.०५.२०२१ ठिकाण: मंबई

सही/ प्राधिकृत अधिकारी मॉडेल को- ऑप. बँक लि.

Onwere

Your Imagination. Delivered to Perfection!

ECHNOLOGIES

CIN: L28920MH1991PLC062542

Regd.Office: Sterling Center, 2nd Floor,

Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018

Website : www.onwardgroup.com

Email : investors@onwardgroup.com

Tel: +91 22 24926570

NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF ONWARD TECHNOLOGIES LIMITED

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its circular Nos. 14/2020, 17/2020 and 39/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and December 31, 2020 respectively (collectively referred to as "MCA Circulars") read with SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively (collectively referred to as "SEBI Circulars") permitted the holding of the Extra-Ordinary General Meeting ("EGM") through Video Conferencing ("VC"). Other Audio Visual Means ("OAVM") facility, without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with SEBI Circulars and MCA Circulars, NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of Onward Technologies Limited ("Company") will be held on Thursday, June 24, 2021 at 11:00 AM through Video Conferencing/Other Audio-Visual Means, to transact such business as set out in the Notice of the said Extra Ordinary General Meeting ("NOTICE").

Notice of the EGM of the Company was sent on **Monday, May 31, 2021** through electronic mode to all such members whose e-mail IDs is registered with the Company/Depository Participant(s). The Company is providing **remote e-voting** (prior to EGM) and **E-poll** (E-voting during the EGM) facility to all its members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of EGM. Detailed instructions for attending the EGM and casting votes through Remote e-voting and E-poll are provided in the Notice of EGM.

Manner of registration of email addresses and casting their votes through remote e-voting or e-voting at EGM:

Members holding shares in physical form and whose email addresses are not registered may get their email IDs registered by submitting nece-ssary details like Folio No., Name of shareholder along with scan copy of any one valid share certificate (front and back both), PAN (Self Attested Scanned copy of PAN Card), Aadhar Card (Self Attested Scanned copy of Aadhar Card) by email to investors@onwardgroup.com

Members holding shares in dematerialised form and whose email addresses are not registered can get their email id registered by contacting their respective Depository Participant. The Demat shareholders may obtain the login credential by providing Demat account details (CDSL- 16 digits beneficiary ID or NSDL -16 digit DPID+CLID), Name, PAN (Self Attested Scanned copy of PAN Card), Aadhar Card (Self Attested Scanned copy of Aadhar Card) by email to RTA rnt.helpdesk@linkintime.co.in

The login credentials for casting the votes through e voting would be provided to the Members (holding shares in Physical and Demat form) at their email addresses registered for this purpose.

The Members are informed that:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide its Shareholders with facility of "remote e-voting" (e-voting from a place other than venue of the EGM), through E-Voting Services provided by National Securities Depositories Limited ("**INSDL**"), to enable them to cast their votes at the EOGM. The Company has engaged the services of National Securities Depositories Limited ("NSDL") as Authorised Agency to provide e-voting facility

In accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has fixed Wednesday, June 16, 2021 as the "Cut-off date" to determine the eligibility to vote by electronic means. A person whose name is recorded in the register of memi maintained by the depositories as on the cut-off date i.e. Wednesday, June 16, 2021, shall be entitled to avail the facility of remote e-voting.

The remote e-voting period begins on Monday, June 21, 2021 (9:00 a.m. IST) and ends on Wednesday, June 23, 2021 (5:00 p.m. IST). The e-voting shall not be allowed beyond the said date and time.

During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. The members who were present in the meeting and have not casted their vote on the resolution through e voting shall be eligible to vote through e-voting during the EGM (E-PoII). The detailed procedure of the same is mentioned in Notice of the EGM.

The Notice of the EGM is displayed on the website of the Company at **www.onwardgroup.com** and the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com. The Company has completed the sending of e-mail to the Members on Monday, May 31, 2021

Ms. Prajakta Padhye failing which Mr. Nilesh A. Pradhan from Nilesh A. Pradhan & Co., LLP. Practicing Company Secretaries, has been appointed as a Scrutinizer to scrutinize the e-voting process in fair and transparent manner.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders availavnload section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to (Name of NSDL Official) at evoting@nsdl.co.in

FOR ONWARD TECHNOLOGIES LIMITED Sd/ Dimple Chauhan

Company Secretary

Place: Mumbai Date: June 01, 2021.